

Total No. of Printed Pages: 3

SUBJECT CODE NO: - ZZ-1469
FACULTY OF HUMANITIES
B.A F.Y SEM II (CBCGS)(Pattern 2022)
Examination April / May - 2024

Physical Education - II Principles and recent developments of physical education

[Time: 1:30 Hours]

[Max. Marks:40]

Please check whether you have got the right question paper.

N. B

- 1) All questions are compulsory
- 2) Use blue or black Pen only
- 3) Use Pencil for diagram
- 4) Use of any signs, attracting attentions is prohibited.



1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2. फक्त निळ्या किंवा काळ्या पेनचाच वापर करावा.
3. आकृत्यासाठी पेन्सिलचा वापर करावा.
4. कोणतीही लक्षवेधक व सांकेतिक खुण करण्यास प्रतिबंध आहे.

Q1 A. Answer Multiple choice questions (Attempt all)

05

खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा (सर्व अनिवार्य)

1. Girls bone is ----- than boys bone
 A) Stronger B) Big C) Weak D) Long
 मुलींची हाड मुलांच्या हाडापेक्षा ----- असतात.
 अ) मजबूत ब) मोठा क) कमकुवत ड) लांब
2. ----- helps to body become powerful.
 A) Laziness B) Tension C) More sleep D) Exercise
 ----- मुळे शरीर शक्तिशाली बनते.
 अ) आळस ब) ताण क) जास्त झोप ड) व्यायाम
3. Sport's increase social values.
 A) Wrong B) Right C) Both D) Not both
 खेळांमुळे सामाजिक मूल्यांचा विकास होतो.
 अ) चूक ब) बरोबर क) दोन्ही ड) दोन्ही नाही

4. The child is ----- and develops.
 A) Develops B) Growth C) Speed D) Sleep
 बालकात ----- व विकास होत असतो.
 अ) विकास ब) वाढ क) वेग ड) झोप

5. On state level ----- Association work
 A) Divisional Sports Association B) District Sports Association
 C) State Sports Association D) National Sports Association
 राज्य पातळीवर ----- संघटना काम करते.
 अ) विभागीय क्रीडा संघटना ब) जिल्हा क्रीडा संघटना
 क) राज्य क्रीडा संघटना ड) राष्ट्रीय क्रीडा संघटना

B. Answer in a sentence (Attempt all)


एका वाक्यात उत्तरे लिहा (सर्व अनिवार्य)

- 1) Fat person means which body type?
 लठ्ठ व्यक्ती म्हणजे कोणता शरीर प्रकार?
- 2) What is full form of S.A.I?
 साईचे पूर्ण रूप काय आहे?
- 3) What is colour of ring's an Olympic flag?
 ऑलम्पिक च्या झेंड्यातील वर्तुळाचे रंग लिहा.
- 4) What is full form of B. P. Ed?
 बी.पी.एड. चे पूर्ण रूप काय?
- 5) When Indian Olympic Association's established?
 भारतीय ऑलम्पिक असोसिएशनची स्थापना केव्हा झाली?


Q2 Explain concept/terms/units / events (Any two)

संकल्पना / संज्ञा / घटक / घटना स्पष्ट करा (कोणतेही दोन)
 (word limitation minimum 60 for each answer)
 (प्रत्येक उत्तरास किमान 60 शब्द मर्यादा)

- 1) Body type
 शरीर प्रकार



- 2) District level organisation
जिल्हा पातळीवरील क्रीडा संस्था
- 3) International Olympic Association
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक संघटना
- 4) Sports Authority of India (SAI)
भारतीय क्रीडा प्राधिकरण



Q3 Attempt answer in shorts (any two)
थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही दोन)
(word limitation minimum 60 for each answer)
(प्रत्येक उत्तरास किमान 60 शब्द मर्यादा)

- 1) What is the benefit of exercise to our body?
व्यायामाने शरीरात काय फायदा आहे.
- 2) Write the differences between boys and girls
मुल व मुली यांच्यातील फरक लिहा.
- 3) What is benefit of sports to socialization?
खेळाचा सामाजिकरणात काय फायदा आहे.
- 4) What is important of classification of children?
विद्यार्थी वर्गीकरणाचे फायदे / महत्त्व काय आहे.

Q4 Answer in details (Any one)
सविस्तर उत्तर लिहा (कोणतेही एक)
(word limitation minimum 200 for each Answer)
(प्रत्येक उत्तरास किमान 200 शब्द मर्यादा)

- 1) Write recent development of physical Education.
शारीरिक शिक्षणाचा अलीकडील काळातील विकास लिहा.
- 2) Write international about recreation.
मनोरजनाबाबत माहिती लिहा.